

पॉलिसीच्या तारणावर कर्ज मिळवण्यासाठी अर्ज



पॉलिसीवर कर्ज फक्त तिच्या सरेंडर किंमतीवर मिळेल

पॉलिसी क्रमांक

दिनांक

पॉलिसी धारकाचं नाव (प्रपोजर)

अभिवादन पहिलं नाव अडनाव

संपर्क क्रमांक

एसटीडी निवासी एसटीडी कार्यालय एक्सटेंशन आयएसडी मोबाइल

ई-मेल आयडी

वर दिलेला संपर्काचा तपशील भावी संपर्कासाठी अद्ययावत करण्यात येईल.

प्रिय सर/मॅडम,

मी, वर दिलेल्या पॉलिसीचा धारक आहे आणि ह्या फॉर्ममध्ये दिलेल्या अटी पाळण्याची संमती देतो व पॉलिसीच्या तारणावर इथे कर्जासाठी अर्ज करतो.

खाली दिलेल्या किंमतीचं कर्ज मला मंजूर करावं अशी मी विनंती करतो :

रक्कम ₹ म्हणजेच ₹
(रक्कम आकड्यात) (रक्कम शब्दात)

किंवा

पॉलिसीवर मिळू शकणारं जास्तीत जास्त कर्ज

मुखत्यारपत्र देण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की मी, वरील पॉलिसीचा धारक, आयसीआयसीआय पुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. ह्यांना वरील पॉलिसीचं मुखत्यारपत्र देत आहे, ज्याचं नोंदणीकृत कार्यालय आयसीआयसीआय प्रुलाइफ टॉवर्स, 1089, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई- 400 025 येथे आहे.

किंमतीचा योग्य विचार करण्यासाठी नेमून देणे

मी, आयसीआयसीआय पुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ('दि कंपनी') ह्यांनी जारी केलेल्या वरील पॉलिसीचा धारक आहे, आणि इथे किंमतीचा योग्य विचार करण्यासाठी सदर पॉलिसीचा अधिकार आणि लाभ कंपनीकडे हस्तांतरीत करीत आहे आणि अधिकार देत आहे. मला समजलं आहे की फक्त ह्याला मंजुरी मिळाल्यानंतरच असाइनमेंट संपूर्ण होईल आणि प्रत्यक्षात येईल. मी पोहोच देतो की जोवर ह्या कराराची सूचना लेखी स्वरूपात दिल्याशिवाय आणि सदर मंजुरी अथवा इंस्ट्रुमेंट किंवा त्याची प्रत असाइनर आणि असाइनी ह्या दोघांनी किंवा त्यांच्या अधिकृत एजंटने दुरुस्त करून कंपनीच्या दिलेल्या कार्यालयात पाठवल्याशिवाय कंपनीसोबत असाइनमेंट कार्यरत होणार नाही. मी इथे जाहीर करतो की पॉलिसी अंतर्गत लाभ असाइनी/कंपनी कडून प्राप्त झाल्यानंतर तो सदर कर्ज समाप्त करण्यासाठी पुरेसा आणि वैध असेल.

दिनांक , महिना रोजी 20 येथे ही सूचना जारी केली

असाइनर/पॉलिसी धारकाची सही

घोषणा

असाइनरने पॉलिसीची मंजुरी पूर्ण केली आहे, आणि इथे वर दिलेल्या तारखेला आणि ठिकाणावर असाइनरने सही केली आहे/ अंगठ्याचा ठसा उमटवला आहे.

साक्षीदाराचं संपूर्ण नाव , (असाइनरसोबत नातं)

शिक्षा/वेळेचा शिक्षा

साक्षीदाराची सही

असाइनर/ पॉलिसी धारकाची सही/अंगठ्याचा ठसा

दिनांक :

ठिकाण :

पॉलिसीच्या तारणावर कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केल्याची पोहोचपावती

प्रपोजल/ पॉलिसी क्रमांक

शिक्षा/वेळेचा शिक्षा

पॉलिसी धारकाचं नाव

शाखेचं नाव

दिनांक

प्राप्त करणारे

अटी आणि नियम

मी संमती देतो आणि मला समजलं आहे की ह्या पॉलिसीच्या तारणावरील कर्ज खालील अटीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येईल:

- कर्जाच्या परतफेडीच्या आणि त्यावरील व्याजाच्या आणि यासंबंधात उद्भवणाऱ्या सर्व खर्चाच्या सुरक्षिततेसाठी कंपनीला ही पॉलिसी संपूर्णपणे असाइन करण्यात येईल आणि कंपनीकडून धारण केली जाईल.
- कर्जावर लागू होणारा व्याजदर बदलत्या स्वरूपाचा असेल आणि दरसाल त्याच नुतनीकरण केलं जाईल व अर्धवार्षिक संयुक्त केला जाईल.
- पुढील अर्धवार्षिक पॉलिसी वर्धापनदिनाला आणि त्यानंतर प्रत्येक अर्धवार्षिक वर्धापनदिनाला व्याज देय होईल.
- पॉलिसीच्या कालावधीत केव्हाही कर्जाच्या रकमेची परतफेड करता येईल. पण, किमान 6 महिन्यांसाठी व्याज आकारण्यात येईल.
- कोणत्याही कर्जाची परतफेड स्वीकारायला कंपनी बंधनकारक राहणार नाही. कर्जाच्या परतफेडीपोटी ₹ 1000/- पेक्षा कमी रकमेसाठी, कंपनीकडून स्वीकारली जाणारी कोणतीही रक्कम आधी बाकी व्याजात सामावली जाईल आणि उर्वरित रक्कम, जर असेल तर, मुद्दल रकमेच्या परतफेडीसाठी वापरली जाईल.
- आवश्यक असेल तेव्हा कर्ज परतफेड करण्यात किंवा व्याज देण्यात कसूर झाला तर कोणतीही सूचना न देता कंपनीकडून पॉलिसी थांबवण्यात येईल, आणि व्याजाच्या, मुद्दलाच्या आणि खर्चाच्या वसुलीसाठी सरेंडर किंमत वापरण्याचा हक्क कंपनीकडे राहिल. सरेंडर किंमतीतून जर काही शिल्लक राहिली तर ती इथे नेमलेल्या पक्षाला देण्यात येईल.
- पॉलिसी अंतर्गत पाठोपाठ येणाऱ्या कर्जासाठी अर्ज केला तर एकूण उपलब्ध कर्जातून सध्याच्या कर्जाची बाकी रक्कम आणि व्याज, जर असेल तर, वजा करण्यात येईल आणि उरलेली रक्कम अर्जदाराला देण्यात येईल.
- जर पॉलिसीची मुदतपूर्वता झाली किंवा मृत्यूपश्चात दावा करण्यात आला अथवा कोणताही पुरक लाभ असेल आणि कर्जाची रक्कम किंवा तिचा कोणताही भाग बाकी असेल, तर मुदतपूर्वता तारखेपर्यंत, किंवा मृत्यू तारखेपर्यंत, अथवा पुरक लाभच्या अंतर्गत स्थितीत अशी बाकी रक्कम सर्व व्याजासह कापून घेण्याचा अधिकार कंपनीला राहिल; जसं प्रकरण असेल त्यानुसार फक्त पॉलिसीची पैसे आणि बाकी रक्कम देय होईल आणि दिली जाईल.
- मी हेसुध्दा सांगतो की मी क्रॉडेशन वाचलं आहे, आणि त्यात दिलेला व्याजदर मला कळला आहे. मला हेसुध्दा माहीत आहे की कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाचं संचालन करणाऱ्या अटी आणि नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार कंपनीने राखून ठेवला आहे.
- जर कर्जाची रक्कम एकूण जमा व्याजासह यूनिट्सच्या किमतीतकी झाली तर पॉलिसी थांबवण्यात येईल आणि पॉलिसी धारकाला कोणताही लाभ/किंवा पैसे दिले जाणार नाहीत.
- कर्जावर कार्यवाही होताना ₹ 250/- कर्ज कार्यवाही शुल्कापोटी काढून घेण्यात येतील.

घोषणा

मी, पॉलिसी धारक/ असाइनर इथे घोषित करतो की वर दिलेले नियम आणि अटी मी वाचल्या आहेत आणि मला त्या समजले आहेत आणि मी त्यांचं पालन करण्याची संमती देतो.

दिनांक _____ महिना _____ 20 _____ रोजी माझ्याकडून सही करण्यात आली.

असाइनर/ पॉलिसी धारकाची सही

इलेक्ट्रॉनिक पेआउट पध्दत

कृपया एका पर्यायावर खूप करा:

- नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी)
 इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम (ईसीएस)
 डायरेक्ट क्रेडिट (निवडक बँक)

जर वरीलपैकी कोणताही पर्याय निवडण्यात आला नाही तर 'चेक' हा पर्याय गृहित धरला जाईल.

जर वरीलपैकी कोणताही पेआउट पर्याय निवडला तर कृपया तुमच्या कॅसल केलेल्या चेकची प्रत जोडा.

खाते धारकाचं नाव

अभिवादन

पहिलं नाव

अडनाव

बँकेचं नाव

शाखेचं नाव

खात्याचा प्रकार करंट सेव्हिंग्स कृपया, लागू असेल त्या रकमांवर खूप करा.

*खाते क्रमांक

एमआयसीआर कोड (फक्त ईसीएस मोडसाठी सक्तीचा)

(हा कोड तुमच्या चेक बुकवर छापलेला आहे)

आयएफएससी कोड (फक्त एनईएफटी मोडसाठी सक्तीचा)

(हा कोड तुम्हाला तुमच्या बँकेतून मिळेल)

ह्या फॉर्ममध्ये निवडलेली पेआउटची पध्दत कंपनीकडून, जर असतील तर, प्रपोजरला पुढील सर्व पेमेंट देण्यासाठी उपयोगात आणली जाईल. पेआउट्स हे पॉलिसीच्या अटी आणि नियमांच्या अधीन राहातील. कोणत्याही कारणामुळे माझ्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही किंवा अपुऱ्या/चुकीच्या माहितीमुळे ट्रॅन्झॅक्शनला विलंब झाला अथवा ते पूर्ण झालं नाही तर मी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कं. लि. ला कोणत्याही स्वरूपात जबाबदार धरणार नाही. त्यापुढे, इलेक्ट्रॉनिक पेआउट पध्दतीऐवजी डिमांड ड्राफ्ट/ पेयेबल अॅट पार चेक पर्यायाने पेआउट करण्याचा अधिकार कंपनीने राखून ठेवला आहे.

आयएफएससी कोड पुरवण्याची जबाबदारी पॉलिसी ग्राहकाची आहे. कृपया नोंद घ्या की आरटीजीएससाठी आयएफएससी कोड आणि एनईएफटीसाठी आयएफएससी कोड वेगळा राहिल.

*तुमच्या कॅसल केलेल्या चेकची प्रत जोडली नसेल तर भरा:

*खाते क्रमांक

मी इथे संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो की ह्या फॉर्ममध्ये मी बँक खात्याचा क्रमांक आणि इतर तपशील अचूक दिला आहे. मी येथे स्वीकारतो की बँक खाते क्रमांक किंवा इतर तपशील माझ्याकडून चुकीचा पुरवला गेला आणि त्यामुळे कोणत्याही स्वरूपात, कोणत्याही व्यवहारावर परिणाम झाला तर मी कंपनीला जबाबदार धरणार नाही.

असाइनर/ पॉलिसी धारकाची सही

कृपया आमच्या कस्टमर सर्व्हिस टोल फ्री नंबर 1-800-22-2020 वर तुमच्या एमटीएनएल किंवा बीएसएनएल लाइनवरून संपर्क करा
 कॉल सेंटरची वेळ: सकाळी 9.00 ते रात्री 9.00. सोमवार ते शनिवार (राष्ट्रीय सुट्टी वगळून).